



Ref No. SEC/635/2025-26

July 28, 2025

The Secretary, Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001.
Maharashtra, India.
Scrip code: 500470

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1
G-Block, Bandra – Kurla Complex, Bandra(E)
Mumbai – 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL

Dear Madam, Sirs,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 read with Schedule III part A para A of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the following newspaper advertisements published today i.e., July 28, 2025, regarding the opening of special window for re-lodgement of the transfer requests of shares held in physical form.

1. The Indian Express
2. Loksatta (Marathi)

The above information is also available on the website of the Company at www.tatasteel.com

This is for your information and records.

Yours faithfully,
Tata Steel Limited

Parvatheesam Kanchinadham
Company Secretary and Chief Legal Officer

Encl: As above

TATA STEEL LIMITED

Registered Office: Dombay House, 24 Hornby Road, Fort, Mumbai 400 001, India

Tel: 91-22-6666-8282 Fax: 91-22-6666-7725

Corporate Identification Number: L27100MH1907PLC000260 Website: www.tatasteel.com

3 THE CITY

MHADA

official booked for abetment of suicide after wife found dead

Mumbai: A senior MHADA official was booked on Sunday for abetment of suicide after his wife was found hanging in their flat in Kandivali in north Mumbai, a police official said. Renu Katara (42) allegedly committed suicide in her flat in Silver Oak building in Lokhandwala in Kandivali East on Saturday evening, the Samata Nagar police station official said.

"On the complaint of her brother Sachin Sejal (45), who is the deputy registrar of state-run MHADA (Maharashtra Housing and Area Development Authority), and her mother-in-law Yamabai Katara under section 108 (abetment of suicide) of Bharatiya Nyaya Sanhita," the official said.

"On the day of the incident, Renu Katara had called up her family doctor and told him that her family members were harassing her. She later disconnected the call. The doctor alerted her (maternal) kin after she did not pick up his calls post the initial conversation. Renu's family members arrived here from Pune and found out she had ended her life," he said.

The deceased's brother has alleged that she was being harassed by her husband and mother-in-law for dowry, the official said. **PTI**

CENTRE CLEARS Rs 2,395-CRORE PROJECT

Madh Island-Versova flyover to cut travel time to 5 minutes from 45

Approval comes 10 years after the civic body proposed it

PRATIPACHARYA
MUMBAI, JULY 27

THE BRIHANMUMBAI Municipal Corporation (BMC) has secured much-coveted clearance from the Ministry of Environment, Forest and Climate Change to construct a cable-stayed flyover connecting Madh Island in the western suburbs with Versova, 10 years after the ambitious project was proposed, officials said.

The flyover will cut down travel time between the two places—where there is no direct road connectivity now—to five minutes from 45-60 minutes during peak hours. The tenders for this project were floated in March last year, and work orders were issued in September. The final cost of the project has been pegged at Rs 2,395 crore, which was 33 per cent above the estimated cost of Rs 1,800 crore.

When contacted, BMC officials said the estimated cost was updated keeping in mind the change in market rates as well as factors like labour charges, material costs, and the Goods and

Services Tax.

The officials said all major permissions were in place now and that the next step would be to approach the Bombay High Court. "The flyover will pass above Marve creek, which falls under the coastal regulation zone (CRZ) area. Therefore, we have to inform the high court about the green cover that will be impacted and present our environmental impact assessment (EIA) report. We have already secured permission from the forest department and the state coastal management authority. After the final no-objection certificate comes from the high court, we will go ahead with the construction work," an official said.

The BMC finalised the project blueprint in 2020, once the flyover would pass through dense mangrove cover and coastal regulatory zone, the civic body required environmental clearances.

Later, in March 2022, the Maharashtra Coastal Zone Management Authority asked the BMC to come up with an alternative alignment for this flyover, to ensure minimum dam-

age to the mangroves.

The previous blueprint was also opposed by the local Koli community, which alleged that the alignment would inconvenience them as they park their boats and would also drive away fish from the shallow water, affecting their livelihood in return. "The new alignment ensures minimum damage to the environment, and the bridge will be entirely cable-stayed, which means that we will carry out piling work at a limited capacity," the official added.

The authorities aim to start work on the flyover by year-end and have set a three-year target for completing the project.

The flyover will be 2.06 km long, passing above the Madh Creek. Madh Island and Versova are now connected by a jetty, with no scope for vehicular access. Motorists have to travel via Link Road, SV Road, or Western Express Highway, taking over 45 minutes during peak hours. Also, the ferry service at the jetty remains suspended during the monsoon season. This ambitious flyover project was proposed in 2015.

MUMBAI RECORDS SURGE IN SNAKE SIGHTINGS

Cobras and vipers among 122 snakes rescued in first two monsoon months

PRATIPACHARYA
MUMBAI, JULY 27


IN THE first two months of monsoon this year, Mumbai recorded a surge in snake sightings with as many 122 snakes being rescued from various residential and commercial areas in Mumbai between June 1 and July 25. The snakes are being rescued jointly by the state forest department and Resqink Association of Wildlife Welfare (RAWW) following SOS calls.

Data also shows that 266 snakes were rescued this year between January 1 and July 25. Out of the total snakes rescued, 85 are Indian rat snakes, which is the most common non-venomous snake in India, while 49 are spectacled cobra which is the most common venomous snake in the country.

Speaking to the Indian Express, Pawan Sharma, honorary wildlife warden and founder of RAWW, said that both these species of snakes mostly feed on rodents. He also said that most of the sightings were in drains and garbage bins.

Considering both housing societies and commercial zones have open garbage bins and open drainages, it becomes easy for the reptiles to find a place for hiding. "In a city like Mumbai, these snakes are almost everywhere right from drainages in residential and commercial spaces to open spaces and public gardens. Our inability to control edible

YEAR-WISE BREAKDOWN OF SNAKES RESCUED DURING MONSOON IN MUMBAI



Snake species rescued this year*			
Indian Rat Snake	86	Saw-Scaled Viper	5
Spectacled Cobra	49	Forsten's Cat Snake	3
Indian Rock Python	26	Common Krait	3
Russell's Viper	25	Bronze backed tree snake	3
Chequered Keelback	21	Banded Kukri Snake	2
Long-Nosed Whip Snake	16	Common Sand Boa	2
Buff-Striped Keelback	8	Slender Coral Snake	2
Indian Wolf Snake	8	Bamboo Pit Viper	1
Montane Trinket	6		
*1/1/2025 - 25/7/2025			

*1/1/2025 - 25/7/2025

waste and rodent population leads to natural predators like rat snakes and cobras coming into action. Now with non-stop supply of prey and lack of natural predators like mongoose, raptors, etc, the snake population is flourishing," Sharma said.

Some other species that are rescued by the authorities include 26 Indian rock pythons, 25 Russell's vipers, 21 chequered keelbacks and 16 long nosed whip snakes. However, the number of snake rescue operations recorded

this year is marginally low compared to the past five years. According to data shared by RAWW, 153 snakes were rescued between June 1 and July 25, last year, while in 2023, 123 snakes were rescued during the same period, a total of 211 snakes were rescued in this period in 2022, 189 in 2021 and 208 in 2020. However, Sharma also said that the drop in numbers doesn't indicate that the snake population is falling in Mumbai.



Species that were rescued by the authorities include 26 Indian rock pythons and 25 Russell's vipers among others

MU Senate members to approach Gov after adjournment motions denied at meeting

EXPRESS NEWS SERVICE
MUMBAI, JULY 27

MEMBERS OF Mumbai University's Senate are set to approach Governor of Maharashtra C P Mahadikrishnan, who is also the Chancellor to all state universities, after they were denied to present all their adjournment motions, in a meeting held on Sunday.

Stating that, it sets a wrong precedent, the adjournment motions were aimed at bringing house attention to urgent matters affecting varsity, affiliated colleges and students.

Varsity's Senate meeting on Sunday was marred with the controversy as many members including those from Bombay University and College Teachers Union (BUCTU), Maharashtra Union of Secular Teachers (MUST) and Yuva Sena, opposed the move.

Citing statements from 2019 regulations for adjournment motions in the Senate, Varsity declared that it will allow only

one out of 20 adjournment motions submitted by various Senate members.

Shocked by the sudden announcement, there was a long heated discussion against it by Senate Members which ended up with not a single adjournment motion being presented in the house.

Yuva Sena members had walked out of the meeting, in protest.

Pradeep Sawant, a member of the Yuva Sena said, "This sets a wrong precedent and we walked out so that our dissent will be on record. We are elected to the Senate to raise voice against various issues of students through adjournment motions."

Chandrashekar Kulkarni from BUCTU, explained, "Established practice has been to club motions which are on similar or related topics. But this is a first when varsity has declared that only one will be allowed citing 2019 regulations, which we strongly feel are being misinterpreted to curb the voice of dissent."

Mumbai University clears plan proposing 15 new colleges

Mumbai: Mumbai University's Senate on Sunday approved its prospective plan allowing 15 new colleges to come up in its six-district jurisdiction. Among these colleges highest number of them, 5, are expected in Mumbai district. This is followed by three new colleges in Palghar district.

Thane, Rajgad and Ratnagiri will see two new colleges per district, and one College in Sindhudurg. **ENS**

AHLUWALIA CONTRACTS (INDIA) LTD. (ACIL)

INVITING MEP CONTRACTORS

HVAC | Plumbing | Fire Fighting | Electrical | ELV Works

Inviting experienced MEP contractors for large, high-value projects across Mumbai.

We are seeking specialists in

- Plumbing Works ■ Fire Fighting Piping
- HVAC Piping & Ducting ■ Electrical & ELV Installations

Eligibility Criteria

Executed MEP projects worth ₹25 Cr+ in the last 3 financial years

To Apply

Email your certified financials and company profile to: **Pradeep Gupta**

Email: **pradeep.gupta@acilnet.com**

CHANDIGARH ENGINEERING COLLEGE (CEC)
CHANDIGARH, INDIA

Chandigarh Engineering College-CEC, Ludhiana, MOHALLI, PUNJAB - 140307 (INDIA)
Approved by AICTE, an autonomous institute

TENDER NOTICE

No. CEC-GC/AICTE-IDL/2025/01

Institute invites sealed tenders from recognized, qualified and reliable vendors for the supply and installation of the supplied machinery and equipment for the establishment of AICTE Idea Lab. The value of tender is Rs. 60 Lakhs (ind. GST). Detailed specifications, eligibility criteria, terms & conditions etc. are available on our website: <https://www.cecmohali.org>. Completed tenders in sealed envelope, must be sent in hard copy addressing the Director-Principal on or before 27th August 2025 by 3:00 PM.

Director-Principal
Kharar-Banur Highway, Sector 112, Greater Mohalli, Punjab - 140307
Phone: 0172-3984200, Website: www.cecmohali.org

ICL Fincorp Limited

This is an advertisement issued pursuant to Regulation 30(1) of the SEBI (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations, 2021 as amended, for information purpose only.

ICL Fincorp Limited

ICL Fincorp Limited ("our Company" or "the Company" or "ICL") was originally incorporated as Jawahar Finance Limited at Chennai, a public limited company under the provisions of the Companies Act, 1956, pursuant to a certificate of incorporation dated December 9, 1991. Issued by RoC. The name of our Company was changed to "Hinjikuda Credits & Leasing Company Limited" pursuant to a fresh certificate of incorporation dated April 26, 2004 issued by the RoC. Later, the name of our Company was changed to ICL Fincorp Limited pursuant to a fresh certificate of incorporation dated May 8, 2016 issued by the RoC. Our Company holds a certificate of registration dated June 9, 2016 bearing registration number B-0704037 issued by the Reserve Bank of India ("RBI") to carry on the activities of a non-banking financial company without accepting public deposits under Section 45 IA of the Reserve Bank of India Act, 1934. For further details about our Company, see "History and Certain Other Corporate Matters" on page 108 of the Prospectus.

Registered Office: Plot 0308, Sector No. 68/40, 4th Avenue, Ashok Nagar, Chennai-600 003, Tamil Nadu. India. Tel: +91 44 4208 2381, 2958 0014-0015
Corporate Office: ICL Fincorp Limited, Main Road, Hinjibakuda, Thiruvallur - 680121, Kerala. India. Tel: +91 480 2670400, 2828071, 2831305
Corporate Identification Number: U65191TN1991PLC021815; PAN: AAAACJ1806C; E-mail: info@iclfincorp.com; Website: www.iclfincorp.com;
Company Secretary and Compliance Officer: Visakh TV; Email: cto@iclfincorp.com; Tel: +91 480-2670400, 2828071, 2831305;
Chief Financial Officer: Madhavankutty Thekkedath; Email: cfo@iclfincorp.com; Tel: +91 480-2670400, 2828071, 2831305;

PUBLIC ISSUE OF UP TO 10,00,000 SECURED, REDEEMABLE, NON-CONVERTIBLE DEBENTURES (NCDs) OF FACE VALUE OF ₹1,000 EACH

NOTICE TO INVESTORS

This notice is with reference to the public issue of up to 10,00,000 secured, redeemable, non-convertible debentures of face value of ₹1,000 each, ("NCDs") at par, for an amount up to ₹5,00,00,000 thousand ("Base Issue Size") with an option to retain oversubscription of up to ₹5,00,00,000 thousand aggregating up to 10,00,000 thousand ("the Issue") by ICL Fincorp Limited ("Company") in accordance with Securities and Exchange Board of India (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations, 2021, as amended (the "SEBI NCS Regulations"), the applicable provisions of the Companies Act, 2013, as amended from time to time, and rules made thereunder the SEBI Circular no. SEBI/HO/DHS/P/DP1/P/CIR/2024/54 dated May 22, 2024, as amended ("SEBI Master Circular"). The Company has filed prospectus dated July 25, 2025 ("Prospectus") with the Registrar of Companies, Tamil Nadu at Chennai ("RoC"), Securities and Exchange Board of India ("SEBI") and BSE Limited ("BSE") (the "Stock Exchange").

ISSUE PROGRAMME

ISSUE OPENS - JULY 31, 2025 (THURSDAY)
ISSUE CLOSURES - AUGUST 13, 2025 (WEDNESDAY)*

*The Issue shall remain open for subscription on Working Days from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time), during the period indicated above, except that the Issue may close on such earlier date or extended date as may be decided by the Board of Directors of our Company or the Debt Issuance Committee, subject to relevant approvals (subject to a minimum period of two working days and a maximum period of ten working days from the date of opening of this Issue).

In the event of an early closure or extension of the Issue, our Company shall ensure that notice of such early closure or extension is given to the prospective investors through an advertisement in a national daily newspaper and a regional daily newspaper in Tamil Nadu where the registered office is located, with wide circulation on or before such earlier date or extended date of closure. Application Forms for the Issue will be accepted only from 10:00 a.m. to 5:00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by the Stock Exchange, on Working Days during the Issue Period. On the Issue Closing Date, Application Forms will be accepted only between 10:00 a.m. to 3:00 p.m. and uploaded until 5:00 p.m. (Indian Standard Time) or such extended time as may be permitted by the Stock Exchange.

Allotment on "first come first serve basis" #

#As per the SEBI Master Circular, the allotment in this issue is required to be made on the basis of date of upload of each application into the electronic book of the Stock Exchange. For further details refer section titled "Issue Related Information" on page 225 of the Prospectus.

In accordance with the provision of and requirement under Section 30 of the Companies Act, 2013 read with Regulation 30(1) of the SEBI NCS Regulations, the Company has published statutory advertisement dated July 27, 2025 on their website at www.iclfincorp.com on which contains the disclosures as per Schedule V of the SEBI NCS Regulations ("Statutory Advertisement"). The Statutory Advertisement can be viewed through the QR code and web link given below:

Web Link: <https://iclfincorp.com/fileupload/keWa05Gu0T>

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Horni Moty Street, Fort, Mumbai - 400 001, India
Tel: +91 22 6665 8282 Email: cscec@tatasteel.com Website: www.tatasteel.com
Corporate Identification Number: L27100MH1907PLC000260

NOTICE TO SHAREHOLDERS

Securities and Exchange Board of India (SEBI) vide its circular no. SEBI/HO/MRSD/MRSD-PoD/P/CIR/2025/97, dated July 2, 2025 has allowed the opening of special window to facilitate re-lodgment of transfer requests of shares held in physical form, lodged prior to the deadline of April 1, 2019 and rejected/returned due to deficiency in the documents. Hence, investors who missed the earlier deadline of March 31, 2021 for re-lodgment are requested to submit necessary documents with the Company's Registrar and Share Transfer Agent by following the details as given below:

Key Details	
Window for re-lodgement	July 7, 2025 to January 6, 2026
Who can re-lodge the transfer requests?	Investor whose transfer deeds were lodged prior to April 1, 2019 and rejected/returned due to deficiency in documents.
How to re-lodge the transfer requests?	Submit necessary original transfer documents with corrected or missing details to the Registrar and Share Transfer Agent, MUFG Intime India Private Limited (Formerly known as Link Intime India Private Limited)
Postal Address	MUFG Intime India Private Limited Unit: Tata Steel Limited C 101, Embassy 247, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083
Helpline no.	+91 81081 18484
For any queries	Raise a service request at: https://web.in.mpmis.mufig.com/helpdesk/Service_Request.html or send an email at cscec@tatasteel.com

The shares re-lodged for transfer shall be issued only in demat mode.

Tata Steel Limited Sol./
Parvathesam Kanchinadham Company Secretary and Chief Legal Officer
ACS: 15921

TATA STEEL

(please scan this QR code to view the detailed advertisement)

Capitalized terms not defined herein shall have the meanings as assigned to such terms in the Prospectus.
All the potential investors are advised to please provide attention to the above mentioned update and take an informed decision accordingly.

For ICL Fincorp Limited
SD/-
K.G. Anilkumar
(Chairman & Managing Director) DIN: 00766739

Place: Hinjibakuda
Date : 27/07/2025

